

जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत घेण्यात
आलेल्या तथापि अपुर्ण अवस्थेत असलेल्या
ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची उर्वरित
कामे पुर्ण करण्याबाबत..

महाराष्ट्र शासन

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

शासन निर्णय क्रमांक: ग्रापाधो-१०१३/प्र.क्र.१२२/पापु-०७

जी.टी.रुग्णालय संकुल,

मंत्रालय, मुंबई-४०० ००१

तारीख: १० डिसेंबर, २०१३

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: ग्रापाधो-११०९/प्र.क्र.१०४(अ)/पापु-०७, दि.१७ मार्च, २०१०
- २) शासन शुध्दीपत्रक क्रमांक: ग्रापाधो-११०९/प्र.क्र.१०४(अ)/पापु- ०७, दि.३० ऑगस्ट , २०१०
- ३) शासन निर्णय क्रमांक: जस्वप्र-२०१०/प्र.क्र.९०/लेशा-०४/पापु-११, दि.३० मार्च, २०११

प्रस्तावना

जागतीक बँक अर्थसहाय्यीत जलस्वराज्य प्रकल्प राज्यातील २६ जिल्ह्यामध्ये माहे सप्टेंबर, २००३ पासून मागणी व लोकसहभागाच्या तत्वावर ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने राबविण्यात येत होता. सदर प्रकल्प विहित मुदतीत सप्टेंबर, २००९ पर्यंत पुर्ण न होऊ शकल्यामुळे त्यास संदर्भ क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये जून, २०११ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि, मुदतवाढ देण्यात आल्यानंतरही जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या ८६ ग्रामपंचायतींमधील १०२ पाणी पुरवठा योजना अपुर्ण अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. (जोडपत्र-१).

. योजना अपुर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यामधून लाभार्थ्यांना पाणी पुरवठा होऊ शकणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांकडून नवीन पाणी पुरवठा योजनेची मागणी होऊ शकेल. तसेच अपुर्ण अवस्थेतील योजनांचे उर्वरित कामे पुर्ण न केल्यास त्यावर शासनाने केलेला खर्च वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे

जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या ,परंतू अपुर्ण अवस्थेत असलेल्या सोबत जोडलेल्या जोडपत्र-१ व जोडपत्र-२ मधील ८६ ग्रामपंचायतींमधील १०२ पाणी पुरवठा योजनांची अपुर्ण कामे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पुर्ण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती

शासन निर्णय

प्रस्तावनेतील माहिती विचारात घेता, जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत हाती घेण्यात आलेल्या, परंतू अपुर्ण अवस्थेत असलेल्या सोबत जोडलेल्या जोडपत्र-१ व जोडपत्र-२ मधील ८६ ग्रामपंचायतींमधील १०२ पाणी पुरवठा योजनांची अपुर्ण कामे (गरज व उपयुक्तता असेल तर) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पुर्ण करण्यास खालील शर्तीच्या अधिन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे :-

- १) जिल्ह्यातील अपुर्ण योजनांमधील उर्वरित कामे पुर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करून त्या समितीमार्फत अपुर्णवस्थेतील पाणी पुरवठा योजनांची सद्यस्थिती तपासून घ्यावी. सदर समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) हे सदस्य म्हणून तर कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद हे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.
- २) योजना अपुर्ण असलेल्या गावे/वाड्या/वस्त्यांमध्ये पर्यायी योजनांमधून निकषाप्रमाणे पाणी पुरवठा होत नसेल, अशाच गावे/वाड्या/वस्त्यांमधील अपुर्ण योजनांचे काम राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत पुर्ण करण्यात यावे.याबाबतची खातरजमा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.यांनी करावी.
- ३) अपुर्ण कामे पुर्ण करण्याच्या प्रस्तावाचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्हा वार्षिक कृती आराखड्यात समावेश करून त्यास राज्यस्तरीय योजना मंजूरी समितीची (SLSC) मान्यता घेण्यात यावी.
- ४) अपुर्ण योजनेतील उर्वरित कामांची अंदाजपत्रके व आराखडे तयार करताना जलस्वराज्य प्रकल्पातील मुळ योजनेत समाविष्ट असलेल्या उपांगांपैकी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अपूर्ण उपांगांचाच योजना पूर्ण करण्यासाठी विचार करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये जलस्वराज्य प्रकल्पाच्या मुळ मंजूर अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट असलेल्या आणि अपूर्ण असलेल्या बाबी वगळता अन्य

उपांगांसाठी NRDWP मधून खर्च अनुज्ञेय राहणार नाही. ही बाब तपासण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांची राहिल.

- ५) जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत यापूर्वी झालेल्या कामांचे मुळ मोजमाप पुस्तिकेत नोंदविलेले मूल्यमापन सर्वसाधारणपणे विचारात घेणे आवश्यक आहे. तथापि, मुळ मोजमाप पुस्तिकेत नोंदविलेल्या कामांविषयी तक्रारी असल्यास, सदर तक्रारीच्या चौकशीनंतर कायम करण्यात आलेले मुल्यांकन विचारात घेणे आवश्यक राहिल.
- ६) अपुर्ण असलेल्या आर.सी.सी.कामांच्या बांधकाम स्थैर्याची (Structural Stability) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून तपासणी करून घ्यावी.
- ७) अपुर्ण कामे तयार करण्यासाठी अंदजपत्रके/आराखडे तयार करणे, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणे, लोकवर्गणी, निधी वितरण याबाबत वेळोवेळी निर्गमित होणा-या शासन निर्देशानुसार कार्यवाही करण्यात यावी.
- ८) रकमेचा अपहार झाल्यामुळे योजनेचे काम अपुर्ण असेल अशा योजनेची उर्वरित कामे जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत करावीत व ही कामे पुर्ण करण्यासाठी प्रथम अपहाराची रक्कम संबंधीतांकडून वसूल करण्यात यावी. वसूल करण्यात आलेल्या रक्कमेचा विनियोग योजनेची अपुर्ण कामे पुर्ण करण्यासाठी करण्यात यावा. ही जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची राहिल.
- ९) सदर शासन निर्णय यासोबत जोडण्यात आलेल्या जोडपत्र-१ व जोडपत्र-२ मध्ये नमूद केलेल्या जलस्वराज्य प्रकल्पातील ८६ ग्रामपंचायत क्षेत्रातील १०२ अपुर्ण योजनांपैकी गरज आणि उपयुक्तता असलेल्या योजनांसाठीच लागू राहिल.

२. सदर योजनांस राज्य शासनाकडून भविष्यात कोणताही निधी उपलब्ध करून दिला जाणार नाही तसेच या अपूर्ण योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून (NRDWP) मधून पूर्ण करणे बंधनकारक राहिल.

३. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २७०/१४४३, दिनांक ०४/१०/२०१३ व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ५२७/व्यय ३, दिनांक ०७/१०/२०१३ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३१२१०११५२४८६१२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

शैला ए.

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव
२. मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव,
३. मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव
४. मा.मंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव,
५. मा.राज्यमंत्री (सर्व) यांचे खाजगी सचिव,
६. विधानमंडळ सदस्य (सर्व)
७. मुख्य सचिव यांचे उप सचिव
८. अपर मुख्य सचिव, (महसूल वन विभाग)
९. प्रधान सचिव(उर्जा), उद्योग, उर्जा व कामगार विभाग
१०. प्रधान सचिव, ग्राम विकास व पंचायत राज
११. प्रधान सचिव (वित्त), वित्त विभाग
१२. प्रधान सचिव, नियोजन विभाग
१३. सचिव, महसूल वन विभाग (मदत व पुनर्वसन)
१४. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मा.विभागीय आयुक्त (सर्व)
१५. जिल्हाधिकारी (सर्व)

- १६.सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
- १७.संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
१८. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने
- १९.सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,सर्व अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
- २०.सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद
- २१.सर्व कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी
- २२.महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
- २३.महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
- २४.मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,नवी मुंबई
- २५.उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,नाशिक, पुणे,औरंगाबाद, अमरावती व नागपूर
- २६.सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
- २७.सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
२८. सर्व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
- २९.सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
- ३०.मंत्रालयातील इतर सर्व विभाग,
- ३१.निवडनस्ती, पापु-०७

शासन निर्णय क्र.ग्रापाधो-१०१३/प्र.क्र.१२२/पापु-०७, दि.१० डिसेंबर, २०१३ चे जोडपत्र-१

जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या माहितीवर आधारित
जलस्वराज्य प्रकल्पामधील काही भौतिक कामे अपूर्ण अवस्थेत असलेल्या ग्रामपंचायतीबाबतचे विवरण पत्र

अ. क्र	जिल्ह्याचे नाव	ग्रा. प. ची संख्या	अपूर्ण पा. पु. ची योजना	मंजूर गांव कृती आराखडा किंमत	मोजमाप पुस्तके नुसार अंतिम मुल्यांकन	गावांकडून प्राप्त रक्कम	मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या माहिती नुसार योजना पूर्ण करण्यासाठी लागणारा अंदाजे खर्च.
१	२	३	४	५	६	७	८
१	अमरावती	००	००	०.००	०.००	०.००	०.००
२	अकोला	१	१	२५.५०	१९.९०	५.३३	२.९०
३	बुलढाणा	४	४	१८०.५८	१०९.८६	१८.१६	६५.७३
४	यवतमाळ	२	३	४०.५०	२६.३०	७.१९	१४.८०
५	वाशिम	१	१	१९.५३	१६.५१	०.७४	०.००
अमरावती विभाग		८	९	२६६.११	१७२.५७	३१.४२	८३.४३
६	औरंगाबाद	००	००	०.००	०००	०.००	०.००
७	बीड	१३	१३	६३८.६६	३६७.०४	७०.४२	२७१.६०
८	हिंगोली	४	४	१२१.०४	८३.३६	२२.५२	२०.००
९	जालना	४	४	१५५.४१	१३४.८८	११.५१	२८.५०
१०	नांदेड	०	०	०.००	०.००	०.००	०.००
११	लातूर	१६	२२	७६५.८४	६००.१०	८२.२७	८९.९०
१२	उस्मानाबाद	११	११	३६६.६६	२०१.८६	१०७.१२	८७.२८

१३	परभणी	७	९	२१६.६२	१३३.७७	१८.०२	७२.००
औरंगाबाद विभाग		५५	६३	२२६४.२३	१५२१.०१	३११.८६	५६९.२८
१४	नागपूर	३	४	११६.२९	९६.१०	९.९३	१२४.००
१५	चंद्रपूर	१	१	१२.८४	८.६४	०.००	१.१०
१६	वर्धा	०	०	०.००	०.००	०.००	०.००
१७	गडचिरोली	१	२	५८.४३	५.८८	७.११	१०२.६९
१८	गोंदिया	०	०	०.००	०.००	०.००	०.००
१९	भंडारा	०	०	०.००	०.००	०.००	०.००
नागपूर विभाग		५	७	१८७.५६	११०.६२	१७.०४	२२७.७९
२०	ठाणे	३	३	१६४.८१	१६४.८१	०.००	०.४०
२१	रायगड	०	०	०.००	०.००	०.००	०.००
२२	रत्नागिरी	१	१	१०१.२५	८७.७२	०.००	१७७.८६
२३	सिधुदुर्ग	१	१	३११.४६	२८६.४८	८०.२३	५२.१२
कोकण विभाग		५	५	५७७.५२	५३९.०१	८०.२३	२३०.३८
२४	पुणे	००	००	०.००	०.००	०.००	०.००
२५	सांगली	६	६	६५८.२६	५३१.८६	६९.२६	११५.००
२६	सातारा	१	१	२४.२३	३.७८	४.१५	३.१२
२७	कोल्हापूर	०	०	०.००	०.००	०.००	०.००
२८	सोलापूर	०	०	०.००	०.००	०.००	०.००
पुणे विभाग		७	७	६८२.४९	५३५.६४	७३.४१	११८.१२
२९	नाशिक	२	३	४०.५३	२०.६७	२१.२७	३६.१२
३०	धुळे	०	०	०.००	०.००	०.००	०.००
३१	नंदूरबार	४	८	१८७.३९	९४.०६	३५.४२	५१.८४

३२	जळगाव	०	०	०.००	०.००	०.००	०.००
३३	अहमदनगर	०	०	०.००	०.००	०.००	०.००
नाशिक विभाग		६	११	२२७.९२	११४.७३	५६.६९	८७.९६
एकूण		८६	१०२	४२०५.८३	२९९३.५८	५७०.६५	१३१६.९६

शासन निर्णय क्र.ग्रापाधो-१०१३ /प्र.क्र.१२२/पापु-०७,दिनांक १० डिसेंबर,२०१३ चे जोडपत्र-२

“जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत अपूर्ण असलेल्या योजनांची माहिती”

अ.क्र..	जिल्ह्याचे नाव	ग्राम पंचायतीची संख्या	अपूर्ण असलेल्या योजनांची संख्या	तालुक्याचेनाव	ग्राम पंचायतीचे नाव	वाडी/वस्तीचे/योजनेचे नाव
१	२	३	४	५	६	७
१	अकोला	१	१	पातूर	खेत्री	खेत्री
२	बुलढाणा	४	४	लोणार	वेणी	वेणी
				संग्रामपूर	पळशी झाशी	पळशी झाशी
				संग्रामपूर	खिरोडा	खिरोडा
				जळगांव (जा)	पळशी सुपो	पळशी सुपो
३	यवतमाळ	३	३	घाटंजी	किन्ही किनारा	किन्ही किनारा
				मारेगाव	शिवनाळा	१.शिवनाळा २.पांडवविहीर
४	वाशिम	१	१	मालेगांव	कोटा	कोटा
५	बीड	१३	१३	पाटोदा	सावरगाव सोने	सावरगाव सोने
				पाटोदा	पारगाव (घु)	पारगाव (घु)
				शिरूर	सावरगाव (च)	सावरगाव (च)
				शिरूर	आर्वी	आर्वी
				माजलगाव	खतरअडगाव	खतरअडगाव
				गेवराई	बोरी पिंपळगाव	बोरी पिंपळगाव
				गेवराई	मादळमोहि	मादळमोहि
				परळी	मांडवा	मांडवा

				परळी	नागापूर	नागापूर
				धारूर	तेलगाव	तेलगाव
				बीड	पिंपळनेर	पिंपळनेर
				बीड	नाळवंडी	नाळवंडी
				परळी	गडदेवाडी	गडदेवाडी
६	हिंगोली	४	४	बसमत	कोठारी	कोठारी
				हिंगोली	बळसोंड	बळसोंड
				सेनगाव	गारखेडा	गारखेडा
				कळमनुरी	रुद्रवाडी	रुद्रवाडी
७	जालना	४	४	जालना	सोलगव्हाण	सोलगव्हाण
				जालना	तांदूळवाडी	तांदूळवाडी
				जालना	नेर	नेर
				परतूर	बामणी	बामणी
८	लातूर	१६	२२	रेणापूर	पोहरेगाव	१.पोहरेगाव २.पोहरेगावतांडा
				रेणापूर	हारवाडी	हारवाडी
				औसा	रामेगाव	रामेगाव
				औसा	शिवणीलाख	शिवणीलाख
				औसा	बिरवली	१.बिरवली २.रोहीदासनगर
				औसा	एकंबी	एकंबी
				निलंगा	हंचनळ	हंचनळ
				निलंगा	झरी	झरी

				उद्गीर	नागलगाव	१.नागलगाव २.नागलगावतांडा
				निलंगा	निटूर	निटूर
				उद्गीर	शंभू उमरगा	शंभू उमरगा
				उद्गीर	तोंडार	१.तोंडार २.तोंडारवंजारवाडी, गंडीवाडी, तोंडारपाटी
				अहमदपूर	तांबट सांगवी	१.तांबट सांगवी २.लांजी
				रेणापूर	दिघोळ देशमुख	१.दिघोळ देशमुख २.दिघोळ देशपांडे
				शिरूर अनंतपाळ	भिगोली	भिगोली
				उद्गीर	अवळकोंडा	अवळकोंडा
९	उस्मानाबाद	११	११	उमरगाव	तुरोरी	तुरोरी
				वाशी	सेलू	सेलू
				परांडा	भोत्रा	भोत्रा
				परांडा	खासगाव	खासगाव
				परांडा	काटेवाडी	काटेवाडी
				कळंब	हिगणगाव	हिगणगाव
				तुळजापूर	अरबळी	अरबळी
				उमरगा	केशरजवळगा	केशरजवळगा

				तुळजापूर	केशेगाव	केशेगाव
				वाशी	पिंपळवाडी	पिंपळवाडी
				परांडा	कोकरवाडी	कोकरवाडी
१०	परभणी	७	९	गंगाखेड	धारासूर	धारासूर
				गंगाखेड	डोंगरपिंपळा	डोंगरपिंपळा
				गंगाखेड	मैराळसांगवी	मैराळसांगवी
				परभणी	भारसवाडा	भारसवाडा
				जितूर	गडदगव्हाण	१.गडदगव्हाण २.गडदगव्हाणवाडी व तांडा
				पूर्णा	कानडखेडा	१.जुने कानडखेडा २.नविन कानडखेडा
				मानवत	रामपूरी (कु)	रामपूरी (कु)
११	नागपूर	३	४	कुही	मांढळ	मांढळ
				सावनेर	जैतपूर	छत्रापूर
				कुही	इसापूर नवे	१.अजनी २.मोहोदरा
१२	चंद्रपूर	१	१	जिवती	शेडवाही	जोडणघाट
१३	वर्धा	०	०	०	०	०
१४	गडचिरवली	१	२	चार्मोशी	वायगाव	१.वायगाव २.राजगोपालपूर
१५	गोंदिया	०	०	०	०	०
१६	भंडारा	०	०	०	०	०

१७	ठाणे	३	३	मोखाडा	मोरांडा गोंदे	मोरांडा गोंदे
				मोखाडा	साखरी गोंदे	साखरी गोंदे
				भिवंडी	डोहाळे	डोहाळे
१८	रत्नागिरी	१	१	रत्नागिरी	पोमेंडी (बु)	पोमेंडी (बु)
१९	सिंधुदूर्ग	१	१	कणकवली	फोंडाघाट	फोंडाघाट
२०	सांगली	६	६	कडेगाव	कडेगाव	कडेगाव
				जत	उमदी	उमदी
				जत	रेवनाळ	रेवनाळ
				जत	मडग्याळ	मडग्याळ
				जत	बसर्गी	बसर्गी
				जत	कागनरी	कागनरी (लमाणतांडा)
२१	सातारा	१	१	माण	अनुभुलेवाडी	अनुभुलेवाडी
२२	कोल्हापूर	०	०	०	०	०
२३	सोलापूर	०	०	०	०	०
२४	नाशिक	२	३	पेठ	कुळवंडी	१.कुळवंडी २.कडवई पाडा
				त्र्यंबक	सारस्ते	सारस्ते
२५	जळगाव	०	०	०	०	०
२६	नंदूरबार	४	८	तळोदा	अंमलपाडा	१.अंमलपाडा २.रतनपाडा ३.रेटपाडा
				शहादा	भोरटेक	१.भोरटेक

						२.चिखली
				तळोदा	धनपूर	सावरपाडा
				अक्कलकुवा	ठाणाविहीर	१.अमली २.ठाणाविहीर
एकूण संख्या	८६	१०२			८६	१०२

* * * * *